



SHIVAJI UNIVERSITY, KOLHAPUR-416 004. MAHARASHTRA

PHONE : EPABX-2609000 website- www.unishivaji.ac.in

FAX 0091-0231-2691533 & 0091-0231-2692333 – BOS - 2609094

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – 416004.

दुरध्वनी (ईपीएबीएक्स) २६०९००० (अभ्यास मंडळे विभाग- २६०९०९४)

फॅक्स : ००९१-०२३१-२६९१५३३ व २६९२३३३.e-mail:bos@unishivaji.ac.in

Ref. No.- शिवाजी वि./अ.मं /

No 0270

Date:- ११/१२/२०२०

11 DEC 2020

प्रति,

प्राचार्य/विभागप्रमुख,

सर्व संलग्नित वाणिज्य महाविद्यालये,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

विषय :-बी. कॉम. भाग 3 (सीबीसीए) सेमिस्टर 6 या अभ्यासक्रमाच्या किरकोळ दुरुस्तीबाबत..

संदर्भ :- जा.क. SU/Bos/Com & Mgt./1581 दि 04/07/2020 चे पत्र

महोदय/महोदया,

उपरोक्त संदर्भाधिन पत्रान्वये, शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून बी. कॉम. 3 (सीबीसीएस) सेमिस्टर 5 व 6 चा अभ्यासक्रम विद्यापीठ अधिकार मंडळाच्या मान्यतेने लागू करण्यात आलेला आहे. सदर अभ्यासक्रमातील बी. कॉम. भाग 3 सत्र 6 मधील Paper II : CC-C8 : Business Environment (Indian Economic Environment) व Paper-IV : DSE-H4 : Advanced Banking (Financial Markets and Services) या पेपर मध्ये खालील प्रमाणे किरकोळ दुरुस्ती करण्यास मा. कुलगुरु यांनी मान्यता दिली आहे.

B.Com Part III Semester - VI- (CBCS)

Paper II : CC-C8 : Business Environment

(Indian Economic Environment)

(Compulsory Paper) Credits : 4

Approved Syllabus in 2020-2021		Minor Correction	
Unit 2	Economic Planning and Service Sector 2.1 Economic planning – Broad objectives 2.2 NITI Aayog – Structure and functions 2.3 Planning process through NITI Aayog 2.4 Service Sector – Importance and progress of service sector in Indian economy.	Unit 2	Economic Planning and Service Sector 2.1 Economic planning – Broad objectives 2.2 NITI Aayog – Structure and functions 2.3 Performance of NITI Aayog 2.4 Service Sector – Importance and progress of service sector in Indian economy.

Paper-IV : DSE-H4 : Advanced Banking
(Financial Markets and Services) Credits : 4

Approved Syllabus in 2020-2021		Minor Correction	
Unit 2	Money Market and Capital Market 2.1. Meaning, Structure and Features of Money Market in India 2.2. Meaning, Structure and Features of Capital Market in India 2.3. Important Intermediaries - Banks, NBFCs and Other 2.5 Financial Instruments of Capital Market in India	Unit 2	Money Market 2.1. Meaning, Structure and Features of Money Market in India 2.2. Instruments used in Money Market 2.3. Problems of Indian Money Market 2.4. Reforms in Indian Money Market

दुरुस्तीसह अभ्यासक्रम सोबत जोडला आहे. सदरची दुरुस्ती सर्व संबंधित शिक्षक, विद्यार्थी यांच्या निदर्शनास आणून द्यावी..

कळावे,

आपला विश्वासू

उपकुलसचिव

सोबत : वरील प्रमाणे

- प्रत :
1. परीक्षा व मूल्यमापन मंडळ
 2. प्र-अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
 3. परीक्षक नियुक्ती विभाग
 4. पात्रता विभाग
 5. बी.कॉम. परीक्षा विभाग
 6. संगणक केंद्र (आय.टी.)

B.Com Part III Semester - VI– (CBCS)
Paper II : CC-C8 : Business Environment
 (Indian Economic Environment)
 (Compulsory Paper)
 Credits : 4

COURSE OUTCOMES:

1. Students will understand the Indian and global economic environment.
2. Students will equip with proper knowledge of Indian economic planning.
3. Students will enable with the knowledge of the plans and strategies toward foreign capital and multinational corporations.
4. Students will get acquainted with the functions, mechanism and performance of international financial, trade and regional cooperation institutions.

Unit No.	Unit Name	Periods
1	Liberalization, Privatization and Globalization 1.1 Concepts 1.2 Implementation and impact on Indian Economy. 1.3 Composition and direction of foreign trade in the Globalization era 1.4 Balance of payments crisis	15
2	Economic Planning and Service Sector 2.1 Economic planning – Broad objectives 2.2 NITI Aayog – Structure and functions 2.3 Performance of NITI Aayog 2.4 Service Sector – Importance and progress of service sector in Indian economy.	15
3	Foreign Capital and Multinational Corporations 3.1 Need of foreign capital in India, 3.2 Policy of Government of India. 3.3 Multinational corporations- Definition, merits and demerits. 3.4 Exchange rates and Indian Rupee	15

4	International Institutions (Objectives and performance) 4.1 IMF 4.2 IBRD 4.3 WTO 3.3 SAARC	15
---	---	----

References

1. Mead R. (2004) International Management: Cross Cultural Dimensions, 3rd ed. New York Wily
2. Vyuptakesh Sharan, (2004) International Business: Concept, Environment and Strategy, Pearson education, Singapore
3. Yarbrough B V (2005) The World Economy: Trade and Finance, 7th Ed Thomas south western USA
4. Manab Adhikari, Global (2006) Business Management(An International economic environment), Macmillan India Ltd
5. Hill C.W. L. and Jain A. K.(2007) International Business Competing in Global market Place, McGraw Hill, New Delhi
6. Graham John L, Salwan Prashant, Cateora Philip R, (2008)International Marketing 13th Ed. Tata McGraw- Hill.
7. Jeevnandam C. International Business S.Chand, New Delhi 2008
8. Paul Justein International Business, 5th Ed (2011)Prentice Hall of India, Pvt Ltd new Delhi
9. Keegan Warren J. and Green Mark C. Global Marketing, 4th Ed.(2009) Prentice Hall India, Pvt. Ltd.
10. Bhalla V. K. and Ramu S.S.(2009) International Business Environment, Anmol Prakashan, New Delhi.
11. Varshney R.L. and Bhattacharya B, (2012) International Marketing Management -An Indian Perspective, 24th Ed S. Chand, New Delhi.
12. Dutt and Sundaram K P M, Indian Economy, S. Chand, New Delhi.
13. Dutt Ruddar, Economic Reforms in India –A Critique, S Chand , New Delhi.
14. Mishara S K and Puri V K - Indian Economy, Himalaya Publishing House.
15. Namboodripad E M S, Indian Planning and Crises, National Book Center, New Delhi.
16. Sundaram and Black The International Business Environment, Prentices, New Delhi

B.Com. Part-III; SEM-VI (CBCS)**Paper-IV : DSE-H4 : Advanced Banking (Financial Markets and Services)**

Credits : 4

Course Outcomes:

1. Learners will be able to understand the nature and structure of Financial Market in India
2. Learners will understand business practices in money market and capital market
3. Learners will understand functioning of different Intermediaries in Financial Markets

Expected Skills Impartation

1. Ability to understand the procedure of security trading
2. Ability to apply knowledge for security trading
3. Ability to conduct security trading business

Unit No.	Unit Name	Periods
1	Introduction to Financial Markets in India 1.1. Structure of Financial System in India 1.2. Meaning and Role of Financial Markets in Economics Development 1.3. Structure of Capital Market - Primary and Secondary Capital Market 1.4. Instruments used in Indian Capital Market	15
2	Money Market 2.1. Meaning, Structure and Features of Money Market in India 2.2. Instruments used in Money Market 2.3. Problems of Indian Money Market 2.4. Reforms in Indian Money Market	15
3	Capital Market Operations 3.1 IPO - Meaning, Nature and Grading of IPO 3.2 Pricing of IPO - Fixed Price Issue and Book Building 3.3 BSE and NSE - History, Management and Indices - Listing of Securities 3.4 Market Orders - Types of Orders for Selling and Buying of Stocks	15
4	Intermediaries in Financial Markets 4.1. Role of Depository Organization- CDSL and NSDL 4.2. Indian Clearing Corporation Limited (ICCL) 4.3. Credit Rating Agencies- Functions, Institutes and their Rating Symbols 4.4. Programmes and Certifications of BSE Institute Ltd and NSE Academy	15

References :

1. Bhole I.M. (2009). Financial Institutions and Market, 5th edition, 2nd reprint in 2009 Tata McGraw Hill.
2. Benson Kunjukunju Et Al. (2012). Financial Markets and Financial Services in India, New Century Publication, New Delhi.
3. Preeti Singh (2016). Investment Management, Himalaya Publishing House Pvt. Ltd.,
4. Pawan Jhabak (2016). Securities Analysis and Portfolio Management, Himalaya Publishing House Pvt. Ltd.,
5. Avadhani V.A. (2016). Security Analysis & Investment Management, Himalaya Publishing House Pvt. Ltd.,
6. Avadhani V.A. (2016). Securities Analysis and Portfolio Management, Himalaya Publishing House Pvt. Ltd.,
7. Braam van den Berg (2015). Understanding Financial Markets & Instruments Academy of Financial Market, <https://eagletraders.com/books/afm/afm4.php>
8. NSE (2015), Securities Market (Basic) Module, NCFM, National Stock Exchange Of India Limited
9. Michael K. (2002). Credit Rating Methodology, <http://www.psnacet.edu.in/courses/MBA/Financial%20services/17.pdf>
10. Issue Management, <http://www.psnacet.edu.in/courses/MBA/Financial%20services/13.pdf>
11. ICCL <https://www.icclindia.com>
12. BSE Institute Ltd <http://www.bsebti.com/>
13. NSE Academy - https://www.nseindia.com/education/content/about_ncfm.htm